

Date: July 31, 2024

**BSE Limited** 

Corporate Relation Department PhirozeJeejeeboi Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

Scrip Code: 524404

**National Stock Exchangeof India Limited** 

Listing Department

Evaluate Plaza C 1 B

Exchange Plaza, C-1, Block-G, Bandra-Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400051.

Symbol: MARKSANS

## **Sub: Newspaper Publication**

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, kindly find enclosed herewith copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Lakshadeep (Marathi) today i.e. July 31, 2024 intimating "Notice to shareholders regarding transfer of equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund".

You are requested to note the above in your records.

Thanking You.

Yours faithfully, For **Marksans Pharma Limited** 

HarshavardhanPanigrahi Company Secretary

Encl: As above

## **NAGA DHUNSERI GROUP LIMITED**

CIN: L01132WB1918PLC003029, Regd. Office: 'Dhunseri House'.4A. Woodburn Park. Kolkata-700020

Ph. No.: +91 33 2280 1950 (5 Lines), Fax (033) 22878995 E-mail: mail@nagadhunserigroup.com; Website: www.nagadhunserigroup.com

### NOTICE OF 106TH ANNUAL GENERAL MEETING, INFORMATION ON F-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 106th Annual General Meeting (AGM) of Naga Dhunser Group Limited is scheduled to be held on Friday, 23rd August, 2024 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set forth in the Notice dated 29th May, 2024 convening the AGM The said Notice together with the Annual Report for the Financial Year ended 31st March 2024 has been sent to Members through electronic mode on 30th July, 2024. The Members can attend and participate at the ensuing AGM through VC / OAVM facility provided by National Securities Depository Limited ("NSDL"). The business as mentioned in the said notice will be conducted through e-voting facilities provided by NSDL. The details are given below

- 1. The Remote e-voting period shall commence on Tuesday, 20th August, 2024 at 09.00 A.M and shall end on Thursday, 22nd August, 2024 at 05.00 P.M. Further remote e-voting shall not be allowed beyond the said date and time
- 2. Notice of the AGM is available on the website of the Company a www.nagadhunserigroup.com, NSDL's website at http://www.evoting.nsdl.com and of the Stock Exchange where the equity shares of the Company are listed i.e www.nseindia.com
- 3. Members holding shares either in physical or dematerialized form as on the cut-of date i.e. Friday, 16th August, 2024 are only entitled to vote on all the resolutions se
- 4. Members who have acquired shares of the Company and became the Member of the Company after the dispatch of Notice and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 16th August, 2024, may obtain the user ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or mdpldc@yahoo.com
- Those Members / Shareholders, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-voting of are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system in the AGM using e-voting platform provided by NSDL
- Members may participate in the AGM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the Annual General Meeting 7 A person whose name is recorded in the Register of Members or Register of
- entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. 8. The detailed procedure and instruction for remote e-voting and e-voting during th AGM is given in the Notice of the AGM.

Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date shall only be

- 9 Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 17tl August, 2024 till Friday, 23rd August, 2024 (both days inclusive)
- 10. In case of any query / grievance with respect to Remote E-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote F voting User Manual for Shareholders available under the Downloads section of NSDL's e-voting website or contact / Ms. Pallavi Mhatre, Assistant Manager, NSDI at toll free no. 1800–22-44-30 or at E-mail ID evoting@nsdl.co.in.

Members are requested to refer to the Newspaper Advertisement published on 23rd July, 2024 in Business Standard, English Edition (Mumbai & Kolkata) and Arthik Lipi Bengali Edition for further details pertaining to the Annual General Meeting. The said advertisement is also available on the website of the Company and of the Stock Exchange where the equity shares of the Company are listed.

For Naga Dhunseri Group Limited

Place: Kolkata Date: 30th July, 2024

Nidhi Khaitar **Company Secretary & Compliance Officer** 

MARKSANS PHARMA LIMITED CIN: L24110MH1992PLC066364 Regd. Office: 11th Floor, Grandeur, Veera Desai Extension Road, Oshiwara, Andheri (West), Mumbai - 400053. Phone: 022 4001 2000; Fax: 022 4001 2011 Website: www.marksanspharma.com;
E-mail: companysecretary@marksanspharma.com

### NOTICE TO SHAREHOLDERS

Transfer of unclaimed dividend and equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Shareholders are hereby informed that pursuant to the provisions of Section 124 & 125 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, (hereinafter referred as "the Rules") those who have not en-cashed any dividends declared by the Company on or after FY2016-17, their unclaimed dividend for FY2016-17 and their shares in which dividend remains unclaimed for seven consecutive years on the ensuing due date i.e. October 31, 2024 would be liable to be transferred to IEPF Authority In compliance with the Rules, Individual notices has been sent to all the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the Rules for taking appropriate action(s) on or before October 30, 2024 failing which the shares will be transferred to IEPF in adherence to the procedures prescribed in the Rules. The Company has also uploaded full details of such shareholders on its website at <a href="http://marksanspharma.com/shares-">http://marksanspharma.com/shares-</a> iable-for-transfer-to-iepf.html

## In this connection, concerned shareholders may please note

- In respect of the shares held in physical form which are liable to get transferred to the IEPF, the Company would issue duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held in your name and then inform the Depository by way of corporate action to transfer your shares to the IEPF Authority. Upon issue of such duplicate share certificate(s), the original share certificate(s) which is registered in your name would stand automaticall cancelled and be deemed non-negotiable.
- In respect of the shares held in demat form which are liable to ge transferred to IEPF, the Company would inform the Depository by way of corporate action to transfer your shares to IEPF Authority

n the event valid action(s) is not received on or before October 30, 2024, the Company shall, with a view to comply with the requirements of the Rules, transfer the unclaimed dividend amount and the corresponding shares to IEPF, as per the procedure stipulated in the Rules, without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority. Shareholders may note that both unclaimed dividend amount and corresponding shares transferred, including all benefits accruing thereon, if any can be claimed from IEPF Authority, by making an application in Form IEPF-5 online and sending the physical copy of the same duly signed (as per registered specimen signature) along with requisite documents as enumerated in the said Form IEPF-5 to the Company at its Registered Office or to M/s Bigshare Services Private Limited RTA of the Company

For any queries on the above matter, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent Bigshare Services Private Limited at Office No S62, 6th floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093, Tel. 022 - 62638200, E-mail id: investor@bigshareonline.com

For Marksans Pharma Limited

Place : Mumbai Dated: July 31, 2024 Harshavardhan Panigrahi Company Secretary

ANNOUNCEMENT UNDER REGULATION 23(2) OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011 AND SUBSEQUENT AMENDMENTS THERETO FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

# HI-KLASS TRADING AND INVESTMENT LIMITED

(CIN: L51900MH1992PLC066262)

Regd. Office: Office No. 15, 2nd Floor, Plot No. 24, Rehman Building, Veer Nariman Road, Hutatma Chowk, Fort, Mumbai-400001 Tel. No.: +91 22 2287 4084/85 | Email ID: info@hiklass.co.in | Website: www.hiklass.co.in

This announcement is for the withdrawal of the Open Offer ("Withdrawal Announcement") being issued by Mark Corporate Advisors Private Limited, the Manager to the Offer ("Manager"), for and on behalf of Mrs. Mythily Thanghavel ("Acquirer 1"), Mr. Pandamangalam Ramasamy Srinivasan ("**Acquirer 2**") and Mr. Sadaiappan Gopalsamy ("**Acquirer 3**") (hereinafter collectively referred to as "Acquirers") in respect of Open Offer to the Public Shareholders of Hi-Klass Trading and Investment Limited ("Hi-Klass"/ Target Company") pursuant to and in compliance with Regulation 23(2)(a) of the ("SEBI (SAST) Regulations, 2011"/"Regulations") There are no persons acting in concert ("PACs") with the Acquirers for this Open Offer. This Withdrawal Announcement is to be read

- 1) The Public Announcement ("PA") dated February 08, 2023, was filed with SEBI, BSE Limited, Mumbai ("BSE") and the Target Company ("TC") on February 08, 2023 through e-mail and the hard copy of the same was submitted to SEBÌ on February 09, 2023.
- The Detailed Public Statement ("DPS") published on February 15, 2023 in Business Standard (English-All Editions), Business Standard (Hindi-All Editions) and Navshakti (Marathi-Mumbai Edition). A copy of the same was filed through the Manager to the Offer with SEBI, BSE and the Target Company through e-mail on February 15, 2023. The hard copy of the same was submitted to SEBI on February 15, 2023; and
- The Draft Letter of Offer ("DLoF") dated February 22, 2023 was filed with SEBI, BSE and the Target Company on the same date. All capitalized terms not defined in this Withdrawal Announcement, unless otherwise indicated, shall have the same meaning ascribed to them in the PA, DPS and the DLoF

## Withdrawal of the Open Offer:

The Acquirers have entered into a Share Purchase Agreement ("SPA") with the existing Promoter and Promoter Group ("Promoter Sellers"/"Selling Shareholders") of the Target Company for 17,77,000 Equity Shares representing 28.60% of the Voting Share f the Target Company at a price of ₹5 per equity share. The details of the acquisitions through SPA are as unde

<b>6</b>		Part of		by the Selling		nareholders Post Transaction No of % vis a vis total
Sr. No.	Name, PAN & Address	Promoter Group	Pre-Transaction		Post Transaction	
NO.		(Yes/No)	No of Shares	% vis a vis total Share Capital	No of Shares	% vis a vis total Share Capital
1)	Mr. Sanjay Kumar Jain ("Promoter Seller 1") PAN: AEFPJ2439F					
	Address: 44, Hazra Road, 8th Floor,	Yes	11,74,200	18.90%	Nil	N.A.
	Above Mukesh Hyundai Showroom, Ballygunge, Kolkata-700019.					
2)	Mrs. Suman Jain ("Promoter Seller 2") PAN: ACQPJ1880K					
	Address: 44, Hazra Road, 8 <sup>th</sup> Floor,	Yes	6,02,800	9.70%	Nil	N.A.
	Above Mukesh Hyundai Showroom, Ballygunge, Kolkata-700 019.					
	Total		17,77,000	28.60%	Nil	N.A.

- The Target Company is registered as a Non-Banking Finance Company with the Reserve Bank of India ("RBI") vide Certificate of Registration bearing no. 13.00134 dated February 26, 1998.
- As the transactions contemplated under the SPA and the acquisition of shares under the Open offer would have resulted in the change in the shareholding of the Target Company in excess of 26.00% of the paid-up equity share capital of the Target Company as well the Acquirers intended to take over the management of the Target Company by inducting Directors in the Target Company, the approval of the Reserve Bank of India, Mumbai was required to be obtained by the Acquirer/Target Company for the completion of the transaction.
- RBI, Mumbai vide its letter dated July 26, 2024, has stated that change in management and control of the Target Company cannot be acceded to due to lack of regulatory comfort in the compliance culture of the Company. After considering all possibilities, the Acquires and Sellers have decided not to proceed and withdraw the Open Offer. As the RBI approval has not been granted, which is the statutory approval required for proceeding with this Open Offer, the Acquires and Sellers have mutually decided to rescind the said SPA. As a consequence, in terms of Regulations 23(1)(a) of the SEBI (SAST) Regulations, the Open Offer stands
- The necessary intimations to SEBI, BSE and Target Company, as contemplated under Regulation 23(2)(b) of the SAST Regulations is being made simultaneously with this Withdrawal Announcement. Issued by the Manager to the Offer:



MARK CORPORATE ADVISORS PRIVATE LIMITED

CIN:U67190MH2008PTC181996 404/1, The Summit Business Bay, Sant Janabai Road (Service Lane), Off W. E. Highway, Vile Parle (East), Mumbai-400 057.

Contact Person: Mr. Manish Gaur **Tel. No.:** +91 22 2612 3207/08

E-Mail ID: openoffer@markcorporateadvisors.com

Investor Grievance E-Mail ID: invstorgrievance@markcoporateadvisors.com SEBI Regn No.: INM000012128

For and on behalf of the Acquirer and the PACs:

Mythily Thanghavel

Place: Namakkal Date : July 30, 2024

("Acquirer 1")

**Pandamangalam Ramasamy** Srinivasan ("Acquirer 2")

Sd/-

Sadaiappan Gopalsamy

("Acquirer 3")



CIN: U65993MH2006PLC166475 Regd. Office -IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V. Plot No. B-23. MIDC.

Thane Industrial Area, Wagle Estate, Thane-400604. Tel: (91-22) 3929 4000 I Fax: (91-22) 2580 6654 I Website: www.iiflhomeloans.com Email: secretarialhfc@iiflhomeloans.com

STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

$\bigcap$		Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
SI.   No.	Particulars	June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024
NO.	, 3, 3, 3, 1, 1, 1	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	898.10	776.79	3,293.59
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional			
	and/or Extraordinary items#)	320.54	296.10	1,328.21
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after	700 5 4	20510	1 700 01
	Exceptional and/or Extraordinary items#)	320.54	296.10	1,328.21
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after	247.31	227.61	1,026,04
	Exceptional and/or Extraordinary items#)	247.51	227.01	1,026.84
5	Total Comprehensive Income for the period [Comprising			
	Profit / (Loss) for the period (after tax) and Other	242.99	223.11	1,019.34
	Comprehensive Income (after tax)]			
6	Paid up Equity Share Capital	26.34	26.34	26.34
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	6,682.16	5,749.98	6,421.06
8	Securities Premium Account (included in SI. No.7-Reserves)	2,969.65	2,969.65	2,969.65
9	Net worth	6,708.51	5,776.33	6,447.41
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	17,231.32	14,386.60	17,683.60
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio (in-times)	2.57	2.49	2.74
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and			
	discontinued operations) (not annualised)			
	1. Basic: (in Rs)	93.88	86.40	389.77
	2. Diluted: (in Rs)	92.77	86.40	388.53
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio [(PBT + Interest Expended+			
	Principal collected from customers during the year)/			
	(Interest Expended + Principal repayment of the	NA	NA	NA
	borrowings during the year)]			
17	Interest Service Coverage Ratio [(PBT + Interest			
	Expended)/(Interest Expended)]	NA	NA	NA ,

# - Exceptional and/ or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules/ AS Rules, whichever is

1. The above is an extract of the detailed format of quarterly financial results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on website of National Stock Exchange of India Limited (NSE); www.nseindia.com, BSE Limited (BSE); www.bseindia.com and can be accessed on the Company's website (URL: https://www.iiflhomeloans.com/financials)

2. For the other line items referred in regulation 52(4) of the listing Regulations, pertinent disclosures have been made to National Stock Exchange of India Limited (NSE): www.nseindia.com, BSE Limited (BSE): www.bseindia.com and can be accessed on website of National Stock Exchange of India Limited (NSE): www.nseindia.com, BSE Limited (BSE): www.bseindia.com.

3. The Accounting policies adopted in the preparation of the financial results are consistent with those followed in the previous period/year unless

4. Previous year's/periods figures have been regrouped/reclassified wherever necessary to conform to the current period's presentation

By order of the Board For IIFL Home Finance Limited

**Executive Director & CEO** DIN: 07406284

Date: July 29, 2024 Place: Mumbai

# ajanta pharma limited

Regd.Office: 'Ajanta House', Charkop, Kandivli (W), Mumbai-67, Phone - +91-22-66061000. Fax - +91-22-66061200 CIN - L24230MH1979PLC022059

Email - info@ajantapharma.com, Website - www.ajantapharma.com

# Extract of Unaudited Consolidated Financial Results

₹ in Crore

	Particulars	Quarter ended 30-Jun-24	Quarter ended 30-Jun-23	Year ended 31-Mar-24
1	Total Income from Operations	1,144.92	1,021.04	4,208.71
2	Net Profit for the period before tax (before exceptional and/or extraordinary items)	322.12	269.04	1,113.93
3	Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	322.12	269.04	1,113.93
4	Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	245.77	208.12	816.17
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	238.43	205.48	816.98
6	Equity Share Capital	25.07	25.27	25.27
7	Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in audited balance sheet			3,542.09
8	Earnings Per Share (FV of₹2/- each)			
	(a) Basic - in₹	19.54	16.53	64.82
	(b) Diluted - in₹	19.53	16.53	64.77

Key information on Standalone Financial Results:

Particulars	Quarter ended 30-Jun-24	Quarter ended 30-Jun-23	Year ended 31-Mar-24
Total Income from Operations	1,077.27	1,014.58	3,971.12
Profit Before Tax	310.56	275.37	1,096.95
Profit After Tax	236.03	212.04	807.24
Total Comprehensive Income	233.60	211.42	804.72

- 1. The above financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 30 July 2024.
- 2. On 2 May 2024, Company has announced buy back of its 10,28,881 equity shares, being 0.82% of the total paid up equity share capital at ₹ 2,770 per equity share for an aggregate amount of ₹ 285.00 crores. The buy back opened on 05 June 2024, closed on 11 June 2024 and Company extinguished those shares on 27 June
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the three months ended 30 June 2024 are available on stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on Company's website www.ajantapharma.com.

By order of the Board For Ajanta Pharma Ltd.

> Yogesh M. Agrawal Managing Director

Mumbai, 30 July 2024

मुंबई लक्षदीप 🔇

NOTICE This is to inform that the following 112 Shares of ACC LIMITED having its registered office at Adani Corporate House, Shantigram, Near Vaishnodevi Circle, S. G. Highway, Ahmedabad, Gujarat, 382421 registered in the name of the following shareholder(s) has / have been lost by them

| Certificate | Distinctive No(s) | No. of | Face Value | No(s) | (From - To) | Shares | (Rs.) Folio no. Shareholder(s) 20 Rs.100 42 Rs.100 **IDALINA DE** S000011065 2573585 7057684 - 7057703 11396042 – 11396083 (Deceased) 2573587 | 60026356 – 60026405 | 50 Rs.100

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with the Company or its RTA **KFin Technologies Ltd, Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad – 500032** within **15** days of publication of this notice after which no claim will be entertained and the co., shall proceed to issue duplicate Share Certificate(s)

MARIE SALDANHA Date: 30-07-2024

## टीसीएफसी फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५७९२३ ५०१-५०२, रहेजा चेंबर्स, फ्री प्रेस जनरल मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा

अहवाल

	5169				
				(7	ह. लाखात)
अ.	तपशील		संपलेली तिमार्ह	ì	संपलेले वर्ष
蛃.		३०.०६.२०२४	३०.०६.२०२३	39.03.7078	38.03.2028
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
	कार्यचलनातून महसूल				
۶.	व्याज उत्पन्न	६३.७0	४२.७७	६२.६३	२२४.०८
٦.	लाभांश उत्पन्न	२.५२	3.80	१.२९	१९.२५
₹.	वाजवी मूल्यातील बदलांवर निञ्वळ नफा	४१४.५०	४९३.३२	२९३.७३	१५०३.६२
۶.	कार्यचलनातून एकूण महसूल	860.98	439.89	५३७.६६	१७४६.९५
٦.	इतर उत्पन्न	२५.१३	٥.८٩	२.0९	४.६५
₹.	एकूण उत्पन्न (१+२)	५०५.८५	५४०२९	३५९.७५	१७५१.६१
	खर्च				
۶.	कर्मचारी लाभ खर्च	१८.५०	१९.३१	२४.४८	८२.९०
٦.	घसारा, कर्जमाफी आणि क्षतिपुर्ती	0.28	0.30	(०.०१)	0.88
₹.	इतर खर्च	११.६४	6.90	२७.१६	५६.३२
٧.	एकूण खर्च	३०.३५	२७.५१	५१.६३	१४०.१५
ч.	अपवादात्मक बाब आणि करपुर्व	४७५.५०	५१२.७८	30८.१२	१६११.४५
	नफा/(तोटा) (३-४)				
ξ.	अपवादात्मक बाबी	-	-	-	-
७.	करपूर्व नफा/(तोटा) (५-६)	४७५.५०	५१२.७८	30८.१२	१६११.४५
٤.	कर खर्च:				
	(१) चालू कर	३१.१५	२८.५६	२३.५०	१६२.५०
	(२) पूर्वीच्या कालावधीशी संबंधित कराचे समायोजन	-	-	93.0	93.0
	(३) स्थगित कर	८२.१६	९७.४६	३९.७१	२१९.0३
۶.	कालावधी/वर्षासाठी नफा/(तोटा)	३६२.१९	३८६.७६	२४४.०९	१२२९.१०
90.	इतर सर्वसमावेशक उत्पन्न				
	अ. नफा किंवा तोट्यात पुनर्वर्गीकृत न केलेल्या वस्तू				
	परिभाषित लाभ योजनांवर नफ्याचे (तोटा) मोजमाप	0.33	0.82	(0.88)	१.३१
	आयकर प्रभाव	-	-	-	-
	ब. नफा किंवा तोटा म्हणून पुनर्वर्गीकृत केलेल्या वस्तू	-	-	-	-
	कालावधी/वर्षासाठी एकूण इतर सर्वसमावेशक उत्पन्न,	0.33	0.87	(0.88)	१.३१
	कराचे निव्वळ (अ+ब)				
	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (९)+(१०)	३६२.५२	३८७.२५	88.68	१२३०.४१
	भरणा केलेले भागभांडवल	१,०४८.२१	१,०४८.२१	१,०४८.२१	१,०४८.२१
	(प्रति शेअर रूपये १०/- चे दर्शनी मूल्य)				
	उत्पन्न प्रतिभाग (अविरत कार्यचलनाकरिता)				
	मूळ ईपीएस	३.४६	३.६९	२.३३	११.७३
	सौमिकृत ईपीएस	३.४६	३.६९	2.33	११.७३

- . कंपनीचा व्यवसाय क्रियाकलाप गंतवणक या एकाच प्राथमिक व्यवसाय विभागात येत असल्याने, इंडएएस १०८ ऑपरेटिंग
- सेगमेंट्सच्या प्रकटीकरण आवश्यकता लागू होत नाहीत. लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केलेले वरील निकाल २९ जुलै, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजू करण्यात आले आहेत आणि ते वैधानिक लेखापरीक्षकांकडून प्राप्त झालेल्या इंडएएस पुनरावलोकनाच्या अधीन आहेत.
- ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे संपर्ण वित्तीय वर्षाचे लेखापरिक्षित आकडे आणि ३१ डिसेंबर, २०२३ रोज ..., संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता अलेखापरिक्षित/पुनर्विलोकीत प्रकाशित निष्कर्षासह ताळमेळ घालणारे आकडे आहेत सध्याच्या कालावधी / वर्षाच्या वर्गीकरणाशी सुसँगत राहण्यासाठी मागील कालावधी / वर्षाचे आकडे पुनर्गठित / पुनर्वर्गीकृत केले

संचालक मंडळाच्या आदेशान्व

टीसीएफसी फायनान्स लिमिटेड तानिया देवल ठिकाण: मुंबई त्यवस्थापिकय संचालिक दिनांक: २९.०७.२०२४ डीआयएन:०००७३७९३

-नोंदणीकृत कार्यालय: १९/२२ व २७/३०, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३ कॉर्पोरेट ओळख क्रमांक:एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४५५७५ दूर.:+९१-०२२-४९७६३२०३,

ई-मेल:cs@damodargroup.com, वेबसाईट:www.damodargroup.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत

दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेड

। एकमव वित्ताय निष्व	त्षाचा अहवा	ल	
			(ক্.লান্তান)
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	99930.48	७१५३८.२६	१९९०८.६२
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(५२१.३८)	<b>Ę</b> ₹₹,₹0	७३.०५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(५२१.३८)	<b>६</b> २३.३0	७३.०५
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(१५०.६५)	५२१.९६	१६७.५८
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	903८.९९	8८८.७0	98८.89
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.५/– प्रती)	9984.00	9984.00	9984.00
उत्पन्न प्रतिभाग (रू.५/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
<ul> <li>मूळ व सौमिकृत रु.</li> </ul>	७.४६	२.२४	୦.७२

 सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमन्यातील उतारा आहे. 30.0६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.damodargroup.com आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> दामोदर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता अरुणकुमार बियानी

दिनांक : २३.०५.२०२४ ठिकाण : मुंबई अध्यक्ष डीआयएन:०००१६५१९

0

श्री नारायण गुरू को-ऑपरेटिव्ह बॅंक लि.

श्री नारायण नगर, पी.एल. लोखंडे मार्ग, चेंबूर (पश्चिम), मुंबई - ४०० ०८९ ई-मेलः headoffice@sngcbank.com

जाहिर सूचना - शाखा स्थलांतर

आमची भांडप शाखा जी आतापर्यंत दकान क्र.<sup>८</sup> तळमजला. अशोक इंडस्टियल प्रिमायसेस सीएसएल एलबीएस मार्ग, भांडुप (प.), मुंबई ४०० ०७८ येथे कार्यरत आहे ती दि.३०.०९.२०२४ पासून खालील म्त्यावर स्थलांतरित केली जाईल.

श्री नारायण गुरू को-ऑपरेटिव्ह बँक लि. दुकान क्र.२०, अनिराज टॉवर कोहौसोलि. काका पेट्रोल पंप समोर, एल बी एस रोड, भांडुप (पश्चिम), मुंबई - ४०० ०७८.

मुख्य कार्यकारी अधिकारी आम्ही तमच्या सतत रक्षणाची कामना करतो

## **PUBLIC NOTICE**

at my client Mr. Rajkumar P. Kalra is owner respect of Flat No. B/303, Arihant Building Rushabh Arihant CHS Ltd. Off JP Road. Andhe West), Mumbai – 400 053 (hereinafter referred to as "the said flat") have lost / misplaced origina Agreement for Exchange dated 10/09/1991 executed between Salma Faizal Contractor and Altaf R. Contractor and the same is not traceable. All persons having any claim, right, title, interest in the said flat by way of sale, gift, mortgage, charge, lease, lien, succession or in any manner and perso persons found the aforesaid original allotr letter or know whereabout of the same they shoul intimate the same on the below mentioned addres ongwith requisite proof to the undersigned with 15 days from the date of publication of this notice failing which it will be presumed that there do not exist any claim and the same, if any, will be considered as waived, surrendered and abandoned Date: 31/07/2024 RAJESH BIJLANI Place : Mumbai

Advocate High Cour C/2, Evershine II CHS Ltd, J.P. Road Seven Bungalows, Andheri (W), Mumbai – 400 053 Mob: 9820056570 Email: bijlani.rajesh@gmail.com

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

APPENDIX- 16 [Under the Bye-laws No. 34] NOTICE MRS. ZEENAT ANWARALI BHAGAT and MR. ANWARALI KASAMALI and MR. ANWAKALI KASAMAS BHAGAT are joint members of th SHRAVAN SHRISHTI Co-operative Housing Society Ltd. having address a building No. 501-SB, Sector-V, Shrisht Complex, Mira Road East, Thane-401107 nd holding flat/tenement Flat No. B/32 hird Floor, in the building of the society MR. ANWARALI KASAMALI BHAGAT

The society hereby invited claims o objections from the heir or heirs or othe claimants/objector or objectors to the transfe of the said shares and interest of the decease nember in the capital/property of the society ithin a period of 15 days from the ablication of this notice, with copies of such locuments and other proofs in support o nis/her/their claims/ objections for transfer o hares and interest of the deceased member in he capital/property of the society if no claims objections are received within the period rescribed above, the society shall be free t eal with the shares and interest of th ceeased member in the capital/ property on the society in such manner as is provide ander the bye-laws of the society the claims bjections if any received by the society for ansfer of shares and interest of the decease nember in the capital/property of the societ hall be dealt with in the manner provide nair be deart with in the manner provides inder the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is vailable for inspection by the claimants bjectors in the office of the society/ with the cretary of the society between 7.00 P.M. .00 P.M. from the date of publication of the otice till the date of expiry of its period.

For and on behalf of The SHRAVAN SHRISHTI Co-operative Housing Society Ltd Place: 31.07.2024 Sd/-Date: Mira Road

मार्कसन्स फार्मा लिमिटेड CIN: L24110MH1992PLC066364 नोंदणीकृत कार्यालय: ११वा मजला, ग्रॅण्डीयर, वीरा देसाई विस्तारित मार्ग ओशिवरा, अधेरी, (पश्चिम), मुंबई–४०० ०५३. दूरध्वनी: ०२२ ४००१ २०००; फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११ वेबसाईट: www.marksanspharma.com; ईमेल: companysecretary@marksanspharma.com समभागधारकांना सचना दावा न केलेला लाभांश आणि कंपनीच्या इक्किटी समभाग इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (आयर्डपीएफ) यांच्याकडे हस्तांतरण

भागधारकांना याद्वारे सूचित केले जाते की इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड

अथॉरिटी (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम, २०१६, मध्ये सुधारित

केल्याप्रमाणे, **(''यापुढे नियम म्हणून संदर्भित केले जाईल'')** सह वाचलेल्या कंपनी

कायदा, २०१३ च्या कलम १२४ आणि १२५ च्या तरतुदीनुसार ज्यांनी एफवाय २०१६-

१७ ला किंवा नंतर कंपनीने जाहीर केलेला कोणताही लाभांश जमा केलेला नाही, त्यांचा

एफवाय २०१६–१७ साठी दावा न केलेला लाभांश आणि त्यांचे शेअर्स ज्यात लाभांश

पुढील ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सलग सात वर्षे हक सांगितला नाही तो आयईपीएफ

नियमांचे पालन करीत, ज्यांचे शेअर्स ३० **ऑक्टोबर, २०२४** रोजी किंवा त्यापूर्वी योग्य ती

कारवाई करण्यासाठी वरील नियमांनुसार आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत

अशा सर्व भागधारकांना स्वतंत्र नोटिस पाठवल्या जात आहेत आणि नियमांमध्ये नमूद

केलेल्या प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफकडे समभाग हस्तांतरित केले जातील. कंपनीने अशा भागधारकांची संपूर्ण माहिती <u>http://marksanspharma.com/shares-liable-</u>

आयईपीएफ मध्ये हस्तांतरित होण्यास जबाबदार असलेल्या भौतिक स्वरूपात असलेल्या

समभागांच्या संदर्भात, कंपनी तमच्या नावावर असलेल्या मळ शेअर सर्टिफिकेटच्या

बदल्यात डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करेल आणि नंतर तुमचे शेअर्स आयईपीएफ

ऑथॉरिटीकडे हस्तांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉझिटरीला सूचित करेल.

असे ड्रप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी केल्यावर, तुमच्या नावावर नोंदवलेले मूळ शेअर सर्टिफिकेट आपोआप रद्द होईल आणि ते नॉन-गोशिएबल मानले जाईल. डीमॅट स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात जे आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास जबाबदार आहेत, कंपनी तुमचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित

३० ऑक्टोबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी वैध दावे प्राप्त झाले नाहीत तर,कंपनी या नियमांच्या आवश्यकतांचे पालन करण्याच्या उद्देशाने, कोणतीही सूचना न देता नियमांनुसार ठरवलेल्या कार्यपद्धतीनुसार दावा न केलेली लाभांश रक्कम आणि संबंधित शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करतील. कृपया लक्षात घ्या की आयईपीएफ प्राधिकरणाकडे हक्क सांगितलेल्या लाभांश रकमेच्या आणि समभागांच्या संदर्भात कोणताही दावा कंपनीविरूद्ध लागू होणार नाही समभागधारकांनी हे लक्षात घ्यावे की टोन्ही हक सांगितलेले लाभांश आपि शेअर्सचे हस्तांतरण, त्यावर जमा झालेल्या सर्व फायद्यांसह, जर काही असेल तर आयईपीएफ प्राधिकरणाकडे काही दावा केला जाऊ शकतो तर फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज करुन त्याच फॉर्ममध्ये नोंदविलेल्या आवश्यक कागदपत्रांसह त्याच नोंदणीकृत कार्यालयात

कंपनी किंवा कंपनीच्या आरटीए, मेसर्स बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे पाठवा.

वरील बाबीसंदर्भात कोणत्याही प्रश्नांसाठी, भागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर

ट्रान्सफर एजंट्स, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे कार्यालय क्र. एस६२,

६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली लेणी रोड,

अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, दूरध्वनी:०२२ - ६२६३८२००, ई-मेल आयडी:

प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला जाईल

for-transfer-to-iepf.html वेबसाइटवर अपलोड केली आहे.

या संबंधात, संबंधित भागधारक कृपया खालील लक्षात घ्याः

करण्यासाठी कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉझिटरीला सूचित करेल.



## नवी मुंबई महानगरपालिका

शहर अभियंता विभाग

फेर निविदा स्चना क्र.नम्मपा/श.अ./46/2024-2025 कामाचे नाव:-घणसोली विभागातील रबाळे येथील भिमनगर परिसरातील उर्वरित ठिकाणी गटर व पदपथाची स्धारणा करणे.

निविदा प्स्तिका ई-टेंडरिंग (E-Tendering) संगणक प्रणालीच्या https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर व नम्ंमपाच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक दि.31/07/2024 रोजी प्राप्त होतील. निविदेचे सादरीकरण https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर Online करण्याचे आहे. Online निविदा सादरीकरणाच्या प्रकियेतील कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी सदर संकेतस्थळावर दिलेल्या हेलप डेस्क नंबरवर संपर्क करावे.

कोणतीही निविदा स्विकारणे अथवा नाकारण्याचा अधिकार मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी राखून ठेवलेला आहे

> (शिरीष आरदवाड) शहर अभियंता

जाक्र-नमंमपा/जसं/जाहिरात/132/2024

अंदाजपत्रकीय रक्कम (रु.).:- 77,74,848/-

नवी म्ंबई महानगरपालिका

Notice is hereby given that Mr. Ajay Kanhayalal Seth being the only legal heir and egal representative of late Shri. Kanhayalal

**PUBLIC NOTICE** 

Kedarnath Seth who expired on 12.04.2020 and late Smt. Neelam Kanhayalal Seth who expired on 29.01.2011 intends to sell and transfer a Fla viz, Flat No, 41B, 4th floor, Neet Kirtan Chs Ltd (Also known as Nit Kirtan Chsl), Manish Nagar, Four Bunglows, Andheri West, Mumbai 400053 hereinafter referred to as "the said Flat") along with five shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 221 to 225 (both inclusive) unde Share Certificate No.45 of the year 1988 therein and have instructed us to investigate the title of he said Flat

All person having any claim, right, title and nterest against or to the said Flat or the shares in espect thereof or any part thereof either by way of mortgage, sale, gift, inheritance, agreement ease, lien, charge. trust, maintenance pasement, possession or by virtue of any estamentary or non-testarnentary documents of y virtue of succession, adoption, any suit itigation, dispute, decree, order, injunction restriction, covenants, statutory order notice/award, notification or otherwise nowsoever, are hereby called upon and require to make the same known in writing with due evidence and detailed particulars thereof at our office at 101 Shree Vallabh Residency Daula lagar, Road No.3, Borivali (E), Mumbai 400 066 within 15 days from the date of publication of this Notice by Registered Post A.D., failing which, such claim, if any, shall be deemed to have been vaived and/or abandoned.

Place: Mumbai SHARMA & ASSOCIATES Advocates & Solicitors

## ताबा सूचना

**ज्याअर्थी;** सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) (सदर कायदा) अंतर्गत मणप्पुरम होम फायनान्स लि. आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक २०१७ रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार,जामिनदार आणि तारणकर्ता **श्री. संतोषकुमार अबिकाप्रसाद त्रिपाठी / श्रीमती राजकुमारी त्रिपाठी (कर्ज खाते क.कीएलपीएचकेएलवायएन०००२६९८)** दि.१३.१२.२०१७ रोजी सदर सुविधेच्या संदर्भात रू.१२,२३,३२३/ (रुपये बारा लाख तेवीस हजार तीनशे तेवीस फक्त) रक्कम परतरेड करणे आणि देडात्मक त्याज दि.१४.१२,२०१७ पासून देय/वसुती होईपर्यंत, सद सूचना मिळाल्यामून ६० दिवसांच्या आत जमा करण्यास सांगण्यात आले आहे. आणि ज्याअर्थी, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक फायनान्स लि. ने दि.२९.०९.२०२३ च्या असाइनमेंट कराराद्वारे देव कर्जांच्या संदर्भांत त्याचे सर्व अधिकार, शीर्षक, हितसंबंध आणि फायदे नियुक्त केले आहेत आणि इक्विटास स्मॉल फायनान्स बँक फायनान्स लि. द्वारे कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता प्रगत सुविधांमधून उद्भवलेल्या कर्जदार/जामीनदार/ तारणकर्ताद्वारे देय अंतर्निहित स्थावर मालमत्ता सोबत कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता यांना ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी (इंडिया) लि. (ओर्सिल) प्रतिभत पावत्या धारकांच्या भागवाकरिता आर्सिल-रिटल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-स्टर (आर्सिल) ने विश्वस्त म्हणून कार्यरत. त्यामुळ, आ असाइनमेंटच्या सर्भात, इक्विटास स्मॉल फायनान्स वैंक फायनान्स लि. च्या जागी आर्सिल आता उभी आहे आणि आर्सिल कर्जदार/जामीनदार/तारणकर्ता च्या विरुद्ध सर्व आणि कोणत्याही कार्यवाहीसाठी आणि अंतर्गत अधिकार आणि bायदे लागू करण्याचा अधिकार असेल, कर्जदार/जामीनदार/तारणकर्ताने त्यांच्याकडून घेतलेल्या आर्थिक सुविधांसाठी अंमलात आणलेले आणि तयार केलेले हमी आणि सिक्यरिटी इंटरेस्टच्या अंमलबजावणीसह आर्थिक कागदपत्रे

कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता आर्सिल चे प्राधिकृत अधिकारी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमद केलेल्या अंतर्निहित वा ताबा घेतला आहे. खाली नमद केलेल्या तारखेला जे आहे जेथे आहे आणि जे काही आहे ते आहे या तत्व

	The first term of the first te							
अ. क्र.	कर्जदार आणि जामिनदाराचे नाव	मागणी सूचना	मालमत्तेचे वर्णन	ताबा दिनांक				
٥٠.	श्री. संतोषकुमार अंबिकाप्रसाद त्रिपाठी (कर्जदार) श्रीमती राजकुमारी त्रिपाठी (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.व्हीएलपी एचकेएलवायएन०००२६९८)	दि.१३.१२.२०१७ रोजी रु.१२,२३,३२३/ (रुपये बारा लाख तेवीस हजार तीनशे तेवीस फक्त) दि.१४.१२.२०१७ पासून आनुषंगिक खर्चासह वरील रकमेवरील करारदराने भविष्यातील व्याजासह, खर्च, शुल्क इ. सूचना दिनांक: १४.१२.२०१७	मालमत्ता : श्री. संतोषकुमार अंबिकाप्रसाद त्रिपाठी यांच्या मालकीची. दुकान क्र.१, तळमजल्यावर, दक्षा प्लाझा, चिंचपाडा, कल्याण पूर्व, जिल्हा ठाणे - ४२१३०६ आणि क्षेत्रफळ २९० चौ.फू., नोंदणी जिल्हा ठाणेच्या हद्दीत					

कर्जदार/जामीनदार/तारणकर्ताचे विशेषतः आणि सर्वसाधारणपणे जनतेला याद्वारे सावध केले जाते की वर नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेच्या कायदेशीर ताब्यात आर्सिल आणि सरफायसी कायदा, २००२ च्या कलम १३(१३) अंतर्गत, कर्जदार/जामीनदार/ तारणकर्ता किंवा कोणतीही व्यक्ती, ही सचना मिळाल्यानंतर, आर्सिलच्या पूर्व लेखी समतीशिवाय, स्थावर मालमनेचे विक्री, भाडेपट्ट्याने किया अन्यथा व्यवहार निवासक व्यवहार करणार नहीं आहे. समतीशिवाय, स्थावर मालमनेचे विक्री, भाडेपट्ट्याने किया अन्यथा व्यवहार निवासक व्यवहार करणार नाही आधि स्थावर मालमनेशी कोणतेही व्यवहार केले जातील, वर नमूट केलेल्या रकमेसाठी आर्सिलचे शुल्क आणि आनुषंगिक खर्च, शुल्क इत्यादींसह उपरोक्त रकमेवरील कराराच्या दराने भविष्यातील व्याजासह. कर्जदार/जामिनदार/तारणकर्ताचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे

दिनांक : ३१.०७.२०२४

सही/- , प्राधिकृत अधिकारी असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड आर्सिल-रिटेल लोन पोर्टफोलिओ-०९२-ए-ट्रस्टचे विश्वस्त



ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि.

सीआयएन : यु६५९९९एमएच२००२पीएलसी१३४८८४, वेबसाईट: www.arcil.co.in; नोंदणीकृत कार्यालय : दि रूबी, १०वा मजला, २९, सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८.दूर.:+९१ २२६६५८१३००/३९९.

## फोर्बस् प्रीसिजन टूल्स ॲन्ड मशीन पार्ट्स लिमिटेड

सीआयएन: L29256MH2022PLC389649 नोंदणीकृत कार्यालय: फोर्बस् बिल्डिंग, चरणजीत राय मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.

दूर. क्र. : + ९१ २२ ६९१३८९०० वेबसाइट : www.forbesprecision.co.in, ई-मेल : investor.relations@forbesprecision.co.in

## दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

(रु. लाखांमध्ये, उत्पन्न प्रतिशेअर माहिती वगळता)

		वर्षअखेर		
तपशील	३०.०६.२०२४	38.03.2028	३०.०६.२०२३	३१.०३.२०२४
	अलेखापरीक्षित	(टीप क्र. २ पाहा)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न	५,१९८	६,६३७	४,७७९	२२,९५६
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक				
व/वा अतिविशेष बाबींपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ				
नफा/(तोटा)	६५१	१,५७५	५१२	३,९८३
(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)				
करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६५१	१,५७५	५१२	३,९८३
(अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)				
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४८३	१,०८०	५१२	२,९७१
(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य				
सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	४२६	8,024	422	२,९७७
प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/-)	५,१५९	4,848	4	4,848
अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				८,६१६
मूलभूत व सौम्यीकृत				
उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)	0.98	१०.०३	१,०२४.०४	११०.६३
(तिमाही आकडेवारी वार्षिकीकृत नाही)				
	•			

१. वरील निर्देशित विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्पांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण तपशील बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.forbesprecision.co.in येथे उपलब्ध आहे.

२. स्वतंत्र लेखापरीक्षकांनी दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता असुधारित मर्यादित पुनरावलोकन अहवाल सादर केला आहे.

३. दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन व शिफारस करण्यात आली असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २९.०७.२०२४ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजुरी देण्यात आली

> फोर्बस् प्रीसिजन टूल्स ॲन्ड मशीन पार्ट्स लिमिटेड करिता महेश ताहीलयानी डीआयएन : ०१४२३०८४

29.09.2028

गरीख: ३० जुलै, २०२४

लायकिस लिमिटेड

सीआयएन: एल७४९९१एमएच१९८४पीएलसी४१३२४७ नॉदणीकृत कार्यालय: ४था मजला, ग्रॅंड्युअर इमारत, वीरा देसाई रोड, गुंदेचा समोर, सिम्फनी, अंधेरी-पश्चिम, मुंबई-४०००५३, महाराष्ट्र, भारत दूर::+१२-२२-४०६१४०६९, फॅक्स:+१२-२२-३००९८१२८, ई-मेल:cs@lykis.com, वेबसाइट:www.lykis.com ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(राज लाख					(MAR GIGINI)		
			एकमेव				
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२४ अलेखापरिक्षित	संपलेले तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२४ अलेखापरिक्षित	संपलेले तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित
٩	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७२५०.३१	99888.८८	७५८४.८०	७३५८.८२	9२9५८.२३	९२५६.८४
२	अविरत कार्यचलनातुन करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	८३.२३	(904.34)	३७.४९	८२.४७	(८२.८२)	998.2८
3	अविरत कार्यचलनातुन करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	८३.२३	(९९.२७)	३७.४९	८२.४७	(৩६.৩५)	998.26
8	खंडित कार्यचलनातुन करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
ч	खंडित कार्यचलनातुन करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
Ę	वर्षाकरिता नफा/(तोटा)	<b>८</b> ३.२३	(९९.२७)	३७.४९	८२.४७	(७६.७५)	998.2८
(9	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	८२.८२	(१०६.०४)	39.33	<b>८</b> 90. <b>९</b> ५	(८२.५४)	929.08
۷	भरणा केलेले समभाग भांडवल (दु.मु. रु.१०/- प्रतिभाग)	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२
9	प्रतिशंअर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/–) (अखंडीत कार्यचलनाकरिता) १. मृतगृत (रु.) २. सीन्यीकृत (रु.)	0.83	(0.49)	0.98	0.83	(0.08)	0.६२
90	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.१०/–) (खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूलभूत (रु.) २. सीन्योकृत (रु.)	-	-	-	-	-	-

९) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेखुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या मुंबई स्टॉक एक्सचेंज www.bseindia.com बेबसाईटवर उपलब्ध आहे. र) वरील आर्थिक परिणामांचे पुनरावलोकन ऑडिट समितीने केले आहे आणि शिफारस केली आहे आणि संचालक मंडळाने ३० जुलै, २०२४ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिली

। सेबी (सूचीबद्ध बंघन आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत आवश्यक असलेले मर्यादित पुनरावलोकन कंपनीच्या लेखा परीक्षकांनं

लायकिस लिमिटेडकरित

श्री. नादिर उमेदअली ध्रोलिय व्यवस्थापकीय संचाल

Corporate Office: 27 A, Developed Industrial Estate, Guindy, Chennai – 600032 नियम 8 (6) आणि 9 (1) अंतर्गत सुरक्षित मालमत्तेच्या विक्रीसाठी सार्वजनिक लिलाव विक्री सूचना कम निविदा

investor@bigshareonline.com वर संपर्क साधावा.

प्राधिकृत अधिकारी ह्यांच्याद्वारे सिक्युरिटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट्स अँडइंफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 च्या अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर कर हिंदुजालेलँड फायनांसलि. च्या सुरक्षित देण्याच्या वसुलीसाठी येथे खाली नमूद करण्यात आलेल्या सुरक्षित मतेचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने येथे खालील रकाना मध्ये नमूद केलेल्या थकीत रकम आणि त्यावरील व्याज आणि शुल्क आणि किमतीसह कर्जदार/सह कर्जदाराकडून वसुल करण्यात येणार आहे. येथे खाँली वर्णन करण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेच्या जे प्रत्यक्ष ताब्यामध्ये आहे त्याच्या खरेदीसाठी खाली देण्यात

HINDUJA LEYLAND FINANCE LIMITED

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३१ जुलै, २०२४

Branch Office: Office No. 318, 3rd Floor, Orion Business Park, Ghodbunder Road, Kapurbawdi, Thane West – 400607

आलल्या सावस्तर वर्णनाच्या अनुसार जे आहे जथ आहे तत्वावर, जे आहे जस आहे तत्वावर आणि जस आहे तत्वावर माहरबद लिफाफ्यामधून निम्नस्वाक्षराकार प्रस्ताव मागावत आहेत.						
अ. कर्जदार / सह-कर्जदार मागणी सुचने क्र / जामीनदार दिनाक	п अचल संपत्तीचे वर्णन	आरक्षित किंमत	बयाणा रक्कम (आ.कि.च्या 10%)	एकुन कर्ज थकबाकी		
1. कर्जदार: श्री. जयेश टी शाह शाह सह-कर्जदार: 1. श्री. केतन टी शाह 2. मेसर्स. रवी डेवलपमेंट 3. मेसर्स. मोनार्च आणि कुरेशी बिल्डर्स		(रुपये चौदा कोटी एकाहत्तर लाख सहासष्ठ हजार आठशे पंच्याहत्तर	रू. 1,41,76,687/- (रूपये एक कोटी एक्केचाळीस लाख शहात्तर हजार सहाशे सत्त्याऍशी फक्त)	रु. 8,97,15,152.84/- (रूपये आठ कोटी सत्त्याण्णव लाख पंदरा हजार एकशे बावन आणि चौ-याऍशी पैसे फक्त) कर्ज खाते क्र. MHMUMI01977		

लिलावाची तारीख आणि निविदा उघडण्याची वेळ:- 28.08.2024 (5 PM) | मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ :- 21.08.2024 (12:00 PM ते 04:00 PM.) आणि ज्याअर्थी, सुरक्षित धनको, हिंदुजालेलेंड फायनांस लिमिटेड च्या प्राधिकृत अधिकारी ह्यांनी नमूट सुरक्षित मालमत्तेची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर विक्रीची सूचना आज प्रसिद्ध होत आहे ज्याम

वर तपशिलामध्ये देण्यात आलेल्या सुरक्षितमत्तेची विक्री 28/08/2024 सं. 5 वा.रोजी उपरोक्त नमूद दिनांक आणि वेळेला शाखा कार्यालय 318, तिसरा मजला, ओरियन बिझनेस पार्क, घोडबंदर रोड, कापूरबावडी. विशेषतः गहाणदार/सूचनाघेणार्याला आणि सामान्य जनतेला याद्वारे सावध केले जात आहे की सुरक्षित मतेशी कायद्याच्या कलम 13 (13) नुसार कोणत्याही प्रकारे व्यवहार करू नये आणि त्यांच्याशी कोणताही व केल्यास हिंदुजा लेलेंड फायनान्स लिमिटेड ह्यांच्याकडे देव असलेली रकम आणि त्यावरील व्याजाचा भरणा करण्यास पात्र असतील. गहाणखत/ सूचनाधारकांना पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची शेवटची संधी 24.08.2024 (दिनांक) रोजीसायं 5 वा. पहिले दिली जाते असून जर असे न झाल्यास सुरक्षित मालमत्तेची वरील कार्यक्रमाच्या अनुसार विक्री करण्यात येईल. वरील रकांना मध्ये नमूद करण्यात आलेल्या सुरक्षित नत्तेच्या संदर्भात तपशील निम्नस्वाक्षरीकार असलेल्या व्यक्तीच्या सर्वोत्तम माहिती आणि ज्ञानानुसार दिले गेले आहेत, तथापि, या तपशीलांमध्ये कोणत्याही त्रुटी, चुकीचे विधान किंवा वगळल्यास ते जबाबदार राहणार

नाहीत. निविदाकार / प्रस्तावदार / संभाव्य बोलीदार / खरेदीदारांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की सुरक्षित मत्तेवर वैधानिक प्राधिकरणाकडील (जरअसल्यास) देय भार आणि देव देवांसह विकली जाईल आणि त्यांचे हित, वरील आणि इतर संबंधित तपशिलांच्या संदर्भात स्वतःचे/स्वतःचे/स्वतःचे समाधान करण्यासाठीँ निविदा सादर करण्यापूर्वी सुरक्षित मालमत्तेचा संदर्भातखात्री करून घ्यावी. निविदाकार (रा) प्रस्तावदार (रा) / प्रस्तावित बोलीदार (रा) / खरेदीदार (रा) नी त्यांचे प्रस्ताव केवायसी आणि उपरोक्त इसाय रक्कम ठेव (इरठे) सह मोहोरबंद | लिफाफ्यात "मालमत्ता खरेदीसाठी प्रस्ताव असे लिहू सादर करणे आवश्यक आहे, जे **हिंदुजा लेलेंड फायनान्स तिमिटेडची** शाखा कार्यालय 318, तिसरा मजला, ओरियन बिझनेस पार्क, घोडबंदर रोड, कापूरबावडी, ठाणे पश्चिम - 400607 (पत्ता) 🗓 येथील शाखा कार्यालयात ज्याचा वर उल्लेख केल्याप्रमाणे, **27.08.2024** रोजी किंवा दु. 4:30 वा. पर्यंत किंवा पूर्वी पाठवावे. इरठे डीडी/पीओ च्या स्वरूपामध्ये चेन्नई येथे देव असलेल्या "हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेड" य नावे राष्ट्रीयीकृत/ शेड्युल्ड कमर्शियल बँकेकडून असावा. तपासणी, लिलावाच्या अटी व शर्ती किंवा निविदा सादर करण्याबाबत पुढील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया संपर्क साधाः **प्राधिकृत अधिकारी** 

मोबाईल क्र. श्री.अमोल अवतारे 9930508292 / वामन कदम) 9619566002 निविदाकार ज्यांना कंपनीने अधिकृतरीत्या आणि ज्यांची पूर्ण तपशिलासह नोंदणी कट ऑफ दिनाकाच्या अनुसार करण्यात आली आहे केवळ त्यांचाच लिलावासाठी विचार केला जाईल. यशस्वी बोलीदार/खरेदीदार ह्यांना आयकर, 1961 च्या कलम 194 ( 1-ए) अनुसार विक्रीच्या रकमेवर टीडीएस @1% कापून घेतील आणि फॉर्म 26 क्यूबीमध्ये चलन देऊन ते जमा करतील आणि टीडीएस प्रमाणपत्राची मूळ पावती हिंदुजा लेलॅंड फायनांस लि. ह्यांच्याकडे जमा करतील. (रु. 50.00 लाख आणि त्यावरील मालमत्तेसाठी) प्राधिकृत अधिकारी, कोणतेही कारण न देताकोणतीही किंवा सर्व बोली नाकारण्याचे

अधिकार राखुन ठेवत आहेत. विक्री सूचना संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. (www.hindujaleylandfinance.com) उदा. इच्छूक खरेदीदारांनी मालमत्तेला भेट द्यावी आणि लिलावात भाग घेण्यापूर्वी टायटल डीडची पडताळणी करावी. प्राधिकृत अधिकारी विक्रीखाली असलेल्या मालमत्तेच्या संबंधात सरकार किंवा कुणालाई शुल्क, धारणाधिकार, भार, मालमत्ता कर किंवा इतर कोणत्याही देयांसाठी जबाबदार राहणार नाही. कव्हर्स उघडल्यानंतर सर्वोच्च निविदा जाहीर केली जाईल. प्राधिकृत अधिका-याने बोलीदारांमध्ये आंतर-से-बिंडिंग / पुढील वाटाघाटी करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. इंटर-से बिंडिंग / वाटाघाटीनंतर त्यापैकी सर्वाधिक बोली लावणारा यशस्वी बोलीदार न्हणून घोषित केला जाईल. बोलीदार त्यांच्या पढील ऑफर रु.च्या पटीत सुधारू शकतात. 1,00,000/- (रुपये एक लाख फक्त). जर यशस्वी बोलीदार त्याच्या नावे विक्री ठोठावण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत विक्रीच्या मोबदल्याची शिल्लक रक्कम भरण्यात अयश्र्वी झाल्यास, त्याने/तिने केलेली ईएमडीची संपूर्ण ठेव अधिकृत अधिकान्याकडून जप्त केली जाईल. कोणतीही पुढील सूचना. राखीव किमतीपेक्षा कमी प्राप्त झालेल्या निविदा नाकारल्या जातील.

दिनोकः 31.07.2024

प्राधिकृत अधिकारी

हिंदुजा लेलँड फायनान्स लिमिटेडसाठी

मार्क्सन्स फार्मा लिमिटेडसाठी

सही/

कंपनी सचिव

हर्षवर्धन पाणीग्रही

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३०.०६.२४ अलेखापरिक्षित	संपलेले तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२४ अलेखापरिक्षित	संपलेले तिमाही ३१.०३.२४ लेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२३ अलेखापरिक्षित
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७२५०.३१	99888.८८	04८8.८0	७३५८.८२	9२9५८.२३	९२५६.८४
२	अविरत कार्यचलनातुन करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	८३.२३	(904.34)	३७.४९	८२.४७	(८२.८२)	998.26
3	अविरत कार्यचलनातुन करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	८३.२३	(९९.२७)	३७.४९	८२.४७	(७६.७५)	998.26
8	खंडित कार्यचलनातुन करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
ч	खंडित कार्यचलनातुन करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
Ę	वर्षाकरिता नफा/(तोटा)	८३.२३	(९९.२७)	३७.४९	८२.४७	(७६.७५)	998.26
0	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	८२.८२	(908.08)	39.33	८१०.९५	(८२.५४)	929.08
۷	भरणा केलेले समभाग भांडवल (दु.मु. रु.१०/- प्रतिभाग)	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२	9९३७.५२
9	प्रतिशेक्षर उत्पन्न (प्रत्येकी रू.90/–) (अखंडीत कार्यवतनाकारेता) १. मूलभूत (रू.) २. सीम्यीकृत (रू.)	0.83	(0.49)	0.98	0.83	(0.08)	0.६२
90	प्रतिशेक्षर उत्पन्न (प्रत्येकी रू.90/-) (खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूलभूत (रू.) २. सीन्यीकृत (रू.)	-	-	-	-	-	-